NATIONAL STANDARD (INDIA) LIMITED

Corporate Office: L2, Lodha Excelus, N.M Joshi Marg, Mahalaxmi, Mumbai 400 011, India

March 15, 2022

The Listing Dept.,

BSE Limited

Corporate Relationship Department

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai- 400001

Scrip Code: 504882

The Listing Dept.

The Calcutta Stock Exchange Association

Limited,

7, Lyons Range,

Calcutta- 700 001

Scrip Code: 024063

Dear Sir(s),

Sub: Newspaper Advertisement- Results for the quarter and year ended March 31, 2022

Pursuant to Regulations 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of newspaper advertisement of the audited financial results for the quarter and year ended March 31, 2022 as published in the following newspapers:

1. Financial Express

2. Mumbai Lakshadweep

This intimation is also being uploaded on the Company's website at www.nsil.net.in.

You are requested to inform your members accordingly.

Yours truly,

For National Standard (India) Limited

Madhur Mittal

Company Secretary and Compliance Officer

Membership No.: A47976

FINANCIAL EXPRESS

ACROSS 43 DEALS

PE secondary sales rise to ₹60,302 cr in FY22

RAJESH KURUP Mumbai, April 14

SECONDARY SALES BY private equity (PE) firms touched a whopping ₹60,302 crore across 43 deals in the financial year 2022 as early-stage investors exited with big gains.

This was also buoyant on the availability of dry powder (cash reserves), digitalisation gaining ground and the startup ecosystem moving towards a consolidation phase.

The PE secondary sales (where a PE firm sells its stake to another PE firm) in FY22 were the highest in the past three years, and the rising trend is likely to continue in this fiscal too. In FY21, the PE secondary sales were at ₹15,509 crore across 29 deals and that in the previous year (FY20) was at ₹8,060 crore across 21 deals.

"The PE investors have increasingly focused on control opportunities and the outlook was evident in the increasing buyout deals in FY22. High-level of dry powder along with returns made on such exits have set the stage for sizeable deals across the space," Atul Mehra, joint managing director and cohead of Investment Banking at JM Financial said.

"Given the moderation of valuations in the tech and digital space, which contributed 75% of the value and 40% of the secondary deal volumes in FY22, we continue to remain excited about this sector. The pipeline for large prospective buyout opportunities in FY23 continues to remain robust," Mehra added.

Baring Private Equity Asia selling its stake in Hexaware Technologies to US-based PE firm Carlyle Group for ₹21,375 crore topped the charts in FY22, while global PE major Blackstone transferring its stake in Mphasis to its two new funds came in second. Blackstone transferred the stake worth ₹15,217 crore from an existing fund, according to data sourced from JM Financial.

Swiss PE firm Partners Group acquired a stake on behalf of its client in Bengaluru-based broadband service provider Atria Convergence Technologies for ₹6,809 crore, Apax Partners bought a

AARON KIRCHFELD,

April 14

BILLIONAIRE

with the matter.

tial information.

DINESH NAIR & RUTH DAVID

AMBANI'S Reliance Industries

is weighing a possible bid for

Walgreens Boots Alliance's

international drugstore unit,

according to people familiar

Reliance is in the early stages

of exploring the feasibility of an

offer for the Boots chain, the

people said, asking not to be

identified discussing confiden-

pivoting his traditionally refin-

ing-focused conglomerate

toward businesses that will bet-

ter help him tap India's billion-

plus consumers. He's also been

chasing deals in Europe, includ-

Ambani is in the midst of

MUKESH



TOP 5 EXITS IN FY22

| Company | Sale amt | Seller | Buyer | |
|--------------------------------------|-----------|--|--|--|
| | (₹ crore) | | | |
| Hexaware | 21,375 | Baring Pvt Equity Asia | Carlyle | |
| Mphasis | 15,217 | Blackstone Capital Partners VI | Blackstone Capital Partners VIII, Blackstone Capital Partners Asia and BCP Topco IX | |
| Atria Convergence Technologies | 6,809 | Argan (True North, CPPIB, GIC, others), TA Associates | Partners Group | |
| Infogain | 2,792 | ChrysCapital | Apax Partners | |
| Azure Power | 1,627 | IFC | OMERS | |
| Source: JM Fina | ncial | | | |

stake in Infogain from ChrysCapital for ₹2,792 crore and Canadian public pension fund Omers acquired a stake in Azure Power Global from International Finance Corporation for ₹1,627 crore was among the other large deals. "PE deals witnessed growth

in FY22 with more and more companies accelerating digital transformation and adopting disruptive business models. As the start-up ecosystem is in the phase of consolidation and PE investors are looking for more control transactions, PE deals will continue to gain momentum and the PE investment outlook will continue to remain bullish in FY23," Mahesh Singhi, founder and managing director at investment banking firm Singhi Advisors said.

"The IPO market is likely to witness a minor slowdown with a large number of IPOs lined up. This sets things up for the PE funds to either tap into pre-IPOs or substitutes IPOs with PE funds. The government should maintain a positive investment climate to boost deal-making activities,"he added.

ing in the telecoms sector.

News reported

are ongoing and

there's no cer-

tainty Reliance

will decide to pur-

sue an approach

for Boots, accord-

ing to the people.

A representative

for Walgreens

declined to com-

provide comment.

Deliberations

previously.

Boots could be valued at as

much as 7 billion pounds (\$9.1

billion) in a sale, Bloomberg

Reliance studying possible bid for

drugstore unit of Walgreens Boots

The conglomerate is

in early stages of

exploring the

feasibility of an offer

for the Boots chain;

Boots could be

valued at as much as

\$9.1 billion in a sale

In FY22, Indian companies raised more than ₹1.11 trillion through 52 mainboard initial public offerings (IPOs), which was the highest ever. The largest IPO in FY22 was from One97 Communications (₹18,300 crore), followed by Zomato (₹9,375 crore), Star Health (₹6,019 crore) and Policybazaar (₹5,710 crore) among others.

Secondary transactions generally occur during the pre-IPO fundraising, such as from anchor investors. Out of the 52 IPOs, 22 had prior PE and VC investments, which were sold through the IPO.

"The financial year 2022 has been exceptional for PE exits with the opening up of various avenues including IPOs and increasing secondary sales. Significant growth in secondary sales to PE indicates the growing maturity of the Indian PE and venture capital industry where the sector has evolved with a dedicated set of investors focussing on investments in specific stages of growth of companies," Samir Sheth, partner & head (Deal Advisory Services) at BDO India said.

the Deerfield, Illinois-based

Walgreens kicked off the

equity

Capital.

favourites before abandoning

their pursuit. The bidders that

remain keen on Boots could

also consider teaming up, one

potential initial public offering

Walgreens is weighing a

of the people said.

It's drawn inter-

est from private

including Apollo

Global Manage-

ment and TDR

attracted Bain

Capital and CVC

Capital Partners,

who joined forces

and were consid-

firms

business at almost \$39 billion.

sale of Boots earlier this year.

OYO: Bookings for extended weekend highest in 2022 so far



PRESS TRUST OF INDIA New Delhi, April 14

TRAVEL AND HOSPITALITY technology platform OYO on Thursday said it received over 3.1 lakh bookings for the last festive weekend from April 8-10, making it the highest so far in 2022 with travel optimism reaching its peak in the coun-

The bookings for the weekend that coincided with Navratri and Ashtami were much higher than the weekend bookings for peak travel days such as Republic Day, Holi, and Valentine's Day, OYO said in a statement.

"Travel optimism is at an all-time high across the country. As restrictions are eased and air travel bans lifted, travellers are looking forward to celebrating festivals with their loved ones, heading out on summer vacations and making the most of their long weekends," said Shreerang Godbole, OYO senior vice president product & chief service officer.

He further said, "Over 3 lakh travellers opted to stay at OYOs across India and we are expecting the upcoming Good Friday/Baisakhi long weekend to be the highest ever since the pandemic in 2020."

OYO said its booking data from April 8-10, 2022 revealed that leisure destinations like Srinagar, Manali, Shirdi, Prayagraj, Chandigarh, Gwalior, and Ludhiana saw the highest growth. Additionally, over 2 lakh OYO hotels witnessed 100% occupancy.

Stating that the surge during the festive weekend is a testament to the travel boom that is ahead in 2022, Godbole said, "Overall, this summer is set to be the season of pre-pandemic travel recovery."

of Boots, which runs a chain of

roughly 2,200 stores in the UK

that includes brands such as

No7 Beauty Company, if buyout

interest is muted, Bloomberg

bids have been well below Wal-

greens's desired price, increas-

ing the chances of a paused sales

process or listing, according to

the people. The US-based com-

pany is expected to make a deci-

sion in the coming weeks and

may opt to keep a minority stake

in Boots in any transaction, they

said.Boots also has smaller oper-

ations in Ireland, Norway, the

Netherlands and Thailand, as

well as an optician business and

a suite of private-label beauty

and personal-care brands that

(not annualised)*Basic and Diluted

OTE

Place : Mumbai

Date: April 14, 2022

—BLOOMBERG

could be included in a sale.

Some of the private equity

News reported previously.

This is a public announcement for information purposes only and is not a prospectus announcement and does not constitute an invitation or offer to acquire, purchase or subscribe to securities. Not for release, publication or distribution directly or indirectly, outside India.

PUBLIC ANNOUNCEMENT



PRASOL CHEMICALS LIMITED

Prasol Chemicals Limited ("Company" or "Issuer") was originally incorporated as "Prachi Poly Products Private Limited" under the provisions of the Companies Act, 1956 pursuant to a certificate of incorporation dated January 24, 1992, issued by the Registrar of Companies, Maharashtra, at Mumbai ("RoC"). The name of our Company was subsequently changed to "Prachi Poly Products Limited", upon conversion into a public company, pursuant to a board resolution dated November 26, 1994, and a shareholders' resolution dated December 5, 1994, and a certificate of change of name was issued on January 10, 1995 by the RoC. Thereafter, the name of our Company was changed to "Prasol Chemicals" Limited", to better represent our Company's name with its activities, pursuant to a board resolution dated December 7, 2006 and a shareholders' resolution dated January 18, 2007, and a certificate of change of name was issued on March 26, 2007 by the RoC. The name of our Company was subsequently changed to "Prasol Chemicals Private Limited", upon re-conversion into a private company, pursuant to a board resolution dated October 5, 2016 and a shareholders' resolution dated December 1, 2016, and a certificate of change of name was issued on June 5, 2017 by the RoC. The name of our Company was subsequently changed to "Prasol Chemicals Limited", upon conversion into a public company, pursuant to a board resolution dated December 23, 2021 and a shareholders' resolution dated January 15, 2022, and a certificate of change of name was issued on February 4, 2022 by the RoC. For details in relation to change in the address of the registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 211 of the draft red herring prospectus dated April 13, 2022 ("DRHP") filed with Securities and Exchange Board of India ("SEBI") on April 14, 2022.

Registered and Corporate Office: Prasol House, Plot No A - 17/2/3, T. T. C. Industrial Area, Khairne M.I.D.C., Navi Mumbai, Thane, Maharashtra - 400710, India: Tel: + (91) 22 61952500; Contact Person: Kiran Agrawal, Company Secretary and Compliance Officer; Tel: +(91 22) 61952500

E-mail: investorservices@prasolchem.com; Website: www.prasolchem.com; Corporate Identity Number: U99999MH1992PLC065026 OUR PROMOTERS: NISHITH RAJNIKANT SHAH, GAURANG NATWARLAL PARIKH, DHAVAL NALIN PARIKH, PANKIL NISHITH DHARIA,

SACHIN JATIN PARIKH, RAKESH GUPTA, NISHITH RASIKLAL DHARIA, KUNAL TUSHAR DHARIA, AND SUKETU NAVINCHANDRA PARIKH

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 2 EACH ("EQUITY SHARES") OF OUR COMPANY FOR CASH AT A PRICE OF ₹ [●]* PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [+] PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹ [+] MILLION (THE "OFFER") COMPRISING A FRESH ISSUE OF UP TO [●] EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ 2,500 MILLION BY OUR COMPANY ("FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO 9,000,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [.] MILLION BY THE SELLING SHAREHOLDERS REFERRED TO IN ANNEXURE A (THE "SELLING SHAREHOLDERS" AND SUCH OFFER, THE "OFFER FOR SALE"). THE OFFER WILL CONSTITUTE [●]% OF THE POST-OFFER PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF

IF UNDERTAKEN, WILL BE AT A PRICE TO BE DECIDED BY OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS, AND THE PRE-IPO PLACEMENT WILL BE COMPLETED PRIOR TO FILING OF THE RED HERRING PROSPECTUS WITH THE ROC. IF THE PRE-IPO PLACEMENT IS UNDERTAKEN, THE AMOUNT RAISED FROM THE PRE-IPO PLACEMENT WILL BE REDUCED FROM THE FRESH ISSUE, SUBJECT TO COMPLIANCE WITH RULE 19(2)(B) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957, AS AMENDED ("SCRR"

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE IS ₹ 2 EACH AND THE OFFER PRICE IS [•] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND, AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY AND THE SELLING SHAREHOLDERS IN CONSULTATION WITH THE BRLMs AND WILL BE ADVERTISED IN ALL EDITIONS OF [●], AN ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER, ALL EDITIONS OF [●] A HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER AND MUMBAI EDITION OF [●] A MARATHI NEWSPAPER (MARATHI BEING THE REGIONAL LANGUAGE OF MAHARASHTRA, WHERE OUR REGISTERED AND CORPORATE OFFICE IS LOCATED). EACH WITH WIDE CIRCULATION, AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/OFFER OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO THE STOCK EXCHANGES FOR THE PURPOSE OF UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED (THE "SEBI ICDR REGULATIONS")

In case of any revision to the Price Band, the Bid/Offer Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company and the Selling Shareholders may, in consultation with the BRLMs, for reasons to be recorded in writing, extend the Bid / Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid / Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Offer Period, if applicable, will be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a public notice, and also by indicating the change on the respective websites of the BRLMs and at the terminals of the Syndicate Member(s) and by intimation to the Designated Intermediaries and the

This is an Offer in terms of Rule 19(2)(b) of the SCRR, read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations. The Offer is being made through the Book Building Process in terms of Regulation 6 (1) of the SEBI ICDR Regulations, wherein not more than 50% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs and such portion, the "QIB Portion"), provided that our Company and the Selling Shareholders, in consultation with the BRLMs, may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis ("Anchor Investor Portion"), out of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds only, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the price at which allocation is made to Anchor Investors ("Anchor Investor Allocation Price"), in accordance with the SEBI ICDR Regulations. In the event of under-subscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the QIB Portion (excluding the Anchor Investor Portion) ("Net QIB Portion"). Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders, including Mutual Funds, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, (a) not less than 15% of the Offer shall be available for allocation to Non-Institutional Bidders (out of which (i) one third shall be reserved for applicants with application size of more than ₹ 0.2 million and up to ₹ 1 million, and (ii) two-thirds shall be reserved for applicants with application size of more than ₹ 1 million, provided that the unsubscribed portion in either of such sub-categories may be allocated to applicants in the other sub-category of Non-Institutional Bidders) and (b) not less than 35% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. All potential Bidders (except Anchor Investors) are mandatorily required to utilize the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA accounts and UPI ID in case of RIBs using the UPI Mechanism, as applicable, pursuant to which their corresponding Bid Amount will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or by the Sponsor Banks under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of the respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Offer through the ASBA Process. For further details, see "Offer Procedure" on page 378

This public announcement is made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that the Company is proposing subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offer of its Equity Shares and has filed the DRHP dated April 13, 2022 with the SEBI on April 14, 2022

Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with SEBI shall be made available to the public for comments, if any, for period of at least 21 days, from the date of filing of the DRHP, by hosting it on the websites of SEBI at www.sebi.gov.in, Stock Exchanges i.e., BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com and the website of BRLMs, i.e. JM Financial Limited at www.jmfl.com and DAM Capital Advisors Limited (Formerly IDFC Securities Limited) at www.damcapital.in. Our Company hereby invites the members of the public to give comments on the DRHP dated April 13, 2022 and filed with SEBI on April 14, 2022 with respect to disclosures made therein. The public is requested to send a copy of the comments sent to SEBI, to the Company Secretary and Compliance Officer of the Company and the BRLMs at their respective addresses mentioned below. All comments must be received by the Company and/or the BRLMs and/or the Company Secretary and Compliance Officer of our Company on or before 5 p.m. on the 21" day from the aforesaid date of filing of the DRHP with SEBI.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the DRHP. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page 27 of the DRHP. Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be made after the Red Herring Prospectus has been filed with the RoC and must be made solely on the

basis of such Red Herring Prospectus as there may be material changes in the Red Herring Prospectus from the DRHP. The Equity Shares, when offered, through the Red Herring Prospectus, are proposed to be listed on BSE and NSE.

For details of the main objects of the Company as contained in its Memorandum of Association, see "History and Certain Corporate Matters" on page 211 of the DRHP. The liability of the members of the Company is limited

For details of the share capital and capital structure of the Company and the names of the signatories to the memorandum and the number of shares subscribed for by them see "Capital Structure" on page 75 of the DRHP.

KFINTECH JM FINANCIAL JM Financial Limited **DAM Capital Advisors Limited** KFin Technologies Limited (formerly known as K Fin Technologies Private Limited) (Formerly IDFC Securities Limited) 7" Floor, Cnergy

Appasaheb Marathe Marg Prabhadevi, Mumbai - 400 025. Maharashtra, India Tel: (+91 22) 6630 3030 Email: prasol.ipo@jmfl.com Investor Grievance Email: grievance.ibd@jmfl.com

Website: www.jmfl.com Contact Person: Prachee Dhuri SEBI Registration No.: INM000010361 One BKC, Tower C, 15" Floor, Unit No. 1511, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400 051 Maharashtra, India Tel: +(91 22) 4202 2500 E-mail: prasol.ipo@damcapital.in Website: www.damcapital.in Investor grievance e-mail: complaint@damcapital.in Contact person: Gunjan Jain SEBI Registration No: MB/INM000011336

Selenium, Tower-B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddi 500 032, Telangana, India Tel: +(91 40) 6716 2222 / 1800 309 4001 E-mail: pcl.ipo@kfintech.com Investor grievance e-mail: einward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com Contact person: M. Murali Krishna

SEBI registration no.: INR000000221 All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP

> For PRASOL CHEMICALS LIMITED On behalf of the Board of Directors

> > (₹ in Lakhs)

PRASOL CHEMICALS LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other

considerations, to undertake an initial public offer of its Equity Shares and has filed the DRHP dated April 13, 2022 with SEBI on April 14, 2022. The DRHP shall be available on the websites of SEBI at www.sebi.gov.in, stock exchanges i.e., BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com, respectively and is available at the websites of the BRLMs, i.e. JM Financial Limited at www.jmfl.com and DAM Capital Advisors Limited (Formerly IDFC Securities Limited) at www.damcapital.in. Potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see the section titled "Risk Factors" of the DRHP. Potential investors should not rely on

This announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. This announcement does not constitute an offer of securities for sale in any jurisdiction, including the United States, and any securities described in this announcement may not be offered or sold in the United States absent registration under the U.S. rities Act of 1933 or an exemption from registration. Any public offering of securities to be made in the United States will be made by means of a prospectus that may be obfrom the Company and that will contain detailed information about the Company and management, as well as financial statements. However, the securities described in this announcement are not being offered or sold in the United States. CONCEP

Earnings Per Share (Face Value of ₹ 10 each)

(not annualised) Basic and Diluted

Place: Mumbai

Rustomjee to set up \$50-75 m real estate development platform

ment, while a spokesperson for

Reliance didn't immediately

also owns Duane Reade and

Mexico's Benavides, closed up

0.8% on Wednesday, valuing

Shares of Walgreens, which

FE BUREAU Mumbai, April 14

MUMBAI-BASED RUSTOMJEE Thursday Group on announced the launch of a real estate fund called Mt K Kapital of \$50-\$75 million. It will be a development fund platform focused on projects in Mumbai Metropolitan Region in the residential and mixed-use development segments.

In future, the fund will also invest in completed mixed-use commercial assets across various cities. The company said that the Securities and Exchange Board of India (Sebi) filings for the CAT II AIF license have already been made.

Boman Irani, chairman and managing director, of Rustomjee Group, said, "We are glad to create Mt. K Kapital platform and through this,



Boman Irani, chairman and managing director, Rustomjee Group

we aim to leverage our development expertise and grow our presence in the MMR while maximising value to the investors of the fund."

Binitha Dalal and Abdeali Tambawala who have over 15 years of experience in real estate and fund management under-

In future, the fund will also invest in completed mixed-use commercial assets across various cities

ments in realty.

Mt K Kapital, said, "We believe

Rustomjee did not disclose details about the investors or return expectations from the platform.

NATIONAL STANDARD (INDIA) LTD CIN: L27109MH1962PLC265959

Place: Navi Mumbai

Date : April 14, 2022

Regd. Office: 412, Floor-4, 17G, Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai - 400 001 Tel.: 91.22.61334400 Fax: +91.22.23024550 Website: www.nsil.net.in E-mail: investors.nsil@lodhagroup.com EXTRACTS OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

31-MARCH-2022

For the year ended For the quarter ended Particulars 31-Mar-22 31-Dec-21 31-Mar-21 31-Mar-22 31-Mar-21 (Audited) (Audited) (Audited) (Unaudited) (Audited) 442.32 2,223.05 4,484.97 3,136.81 Total Income from Operations 2,126.35 Net Profit/(Loss) for the period before Tax (before Tax, Exceptional and / or Extraordinar 1,403.78 374.26 936.69 3,391.50 1,575.04 Net Profit/ (Loss) for the period before Tax 1,403.78 374.26 936.69 3,391.50 1,575.04 (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax after Exceptional and / or Extraordinary items) 1,026.98 286.45 667.19 2,460.82 1,105.32 Total Comprehensive Income for the period ((Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other 1,105.32 1,026.98 667.19 Comprehensive Income (after Tax)] 286.45 2,460.82 Equity share capital (Face Value of ₹ 10 each) 2000.00 2000.00 2000.00 2000.00 2000.00 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the 19,154.28 21,615.10 Earnings Per Share (Face Value of ₹ 10 each)

The above is an extract of the detailed format of Quarterl Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited i.e. www.bseindia.com and of the Company i.e. www.nsil.net.in For and on behalf of the Board

5.13

1.43

For National Standard (India) Limited Smita Ghag Director DIN:02447362

12.30

5.53

3.34

(₹ in Lakhs

SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED

Regd. Office: 412, Floor- 4, 17G, Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai - 400 001 Tel.: 91.22.61334400 Fax: +91.22.23024420

Website: www.sanathnagar.in E-mail: Investors.SEL@lodhagroup.com STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31-MAR-22

CIN: L99999MH1947PLC252768

| Sr. No. | Particulars | For the quarter ended | | | For the year ended | |
|------------|--|------------------------|--------------------------|------------------------|------------------------|------------------------|
| | 540 to 5 to | 31-Mar-22 (Audited) | 31-Dec-21 (Unaudited) | 31-Mar-21 (Audited) | 31-Mar-22 (Audited) | 31-Mar-21 (Audited) |
| 1 | Total Income from Operations | | 0.50 | 80.43 | 0.72 | 80.95 |
| 2 | Net Profit/(Loss) for the period before Tax (before Tax, Exceptional and / or Extraordinary items) | (16.14) | (11.57) | 32.75 | (36.18) | 18.94 |
| 3 | Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items) | (16.14) | (11.57) | 32.75 | (36.18) | 18.94 |
| 4 | Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items) | (16.14) | (11.57) | 31.82 | (36.18) | 18.01 |
| 5 | Total Comprehensive Income for the period [(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)] | (16.14) | (11.57) | 31.82 | (36.18) | 18.01 |
| 6 | Equity share capital (Face Value of ₹ 10 each) | 315.00 | 315.00 | 315.00 | 315,00 | 315.00 |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year | | | | (1485.55) | (1449.37) |

NOTE The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited i.e. www.bseindia.com and of the Company i.e. www.sanathnagar.in.

(0.51)

For and on behalf of the Board For Sanathnagar Enterprises Limited

1.01

(1.15)

0.57

(0.37)

Sanjyot Rangnekar Date: 14-Apr-22

(Director) DIN: 07128992

financi<mark>alexp.epap</mark>

The venture will be led by

standing of finance and invest-

Binitha Dalal, founder, of

that now is the right time to set up the real estate development fund platform. We will work towards creating true value for our investors and keep growing the scope of this platform in times to come. We aim to bring in assets with a top line of \$0.5 billion in the first fund."

जाहीर सूचना

या जाहीर नोटीसी द्वारे तमाम लोकांस कळविण्यात येते की श्री रमेश लाडु मुळीक यांच्या मालकीचे फ्लैट नं. ए/1904, मत्संग भारती को. हॉ. सोसायटी लि., कैलाशपुरी रोड, अप्पर गोविंद नगर, मालाड पुर्व, मुम्बई या इमारतीत आहे व ते दि. 29.04.2021 रोजी मरण पावले व त्यांच्या मृत्युनंतर त्यांची पत्नी श्रीमती मधुरेखा रमेश मुळीक व मुळगी सौ किमया सुयोग केळुसकर यांनी सोसायटी कडे गभासदत्वा माठी अर्ज केला आहे. तरी त्याबाबत कोणाची हरकत असल्याम त्यांनी लेखी योग्यत्या पुराव्यासह सदर नोटिस प्रसिद्ध झाले पासून 15 दिवसात सोसायटी कार्यालयात किंवा फ्लॅट नं. 02, न्यु अविष्कार, संगम मेडिकलच्या मागे, आंचोले रोड नालासोपारा पुर्व, ता. वसई, जि. पालघरच्या पत्यावर संपर्क साधावा अन्यथा कोणाची हरकत नाही असे समजुन संस्था शेअर्स हस्तांतरित करण्याची कायदेशीर कारवाई करेल, हयाची नोंद घ्यावी. **सही/-**अरुण एस. सिंह

दिनांक: १५/०४/२०२२ वकील उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE

PRATIK PRAKASH PANDJI, who is the owner of Flat No. 18, on Second Floor, in the building nown as "Avishkar Sadan Co-op. Hsg. Soc Ltd., situated at Village Nilemore, Nallasopara (West), Tal. Vasai, Dist. Palghar - 401 203. MR. PRAKASH SITARAM PANDJI, was the

owner of the above said Flat, however MR PRAKASH SITARAM PANDJI, expired or 16/05/2021, leaving behind his 3 Legal Heirs amely 1) SMT. PALLAVI PRAKASH PANDJ Wife, 2) MR, PRASHANT PRAKASH PANDJI Son, 3) MR. PRATIK PRAKASH PANDJI - Son. In case any of the Legal Heirs have been lef behind or in case anyone having any claim, right nterest, of any nature in respect of said Flat should raise their objection in writing with documentary proof, thereof within Fifteen (15 days from the date of publication to the undersigned, failing which the transaction will be completed and anyone who has right, interest or claim in respect of said Flat will be deemed to have relinquished in favour of my client permanently and forever.

Date: 15/04/2022 NOTARY GOVT. OF INDIA OFFICE: 109, Bhaidaya Nagar, B – Bldg., Near Gopi Maha Hotel, Navghar Rd, Bhayandar (E), Dist. - Thane.

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Surendra Pratap

Singh, the co-owner of Flat No. 204, B wing Gaurav Avenue, Hatkesh, Near GCC Club Mira Road (E), Dist: Thane 401107, expired on 26/04/2021. On behalf of my client, Bijesh rendra Singh s/o. Late Surendra Prata Singh, the undersigned advocate hereb nvites claims or objections from other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the shares and interest of the deceased nember in the said flat within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection If no claims/objections are received within the period prescribéd above, my dient shall be at the liberty to deal with the shares and nterest of the deceased member in the nanner he deems fit.

Place: Mira Road, Thane Date: 15th April 2022 A. Karimi Advocate High Cour 004, B-31, Amrapali Shanti Nagar

Sector 11, Near TMT Bus Stop

कार्यचलनातुन एकुण उत्पन्न

आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)

करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

कालावधीकरिता एकुण सर्वंकष उत्पन्न

समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति)

उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी)

राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या

बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

लेखापरिक्षितताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे

वार्षिकीकरण नाही) मूळ व सौमिकृत

वित्तीय निष्कर्षाचे टीपः

दिनांक: १४.०४.२०२२

ठिकाण : मुंबई

दिनांक : १४.०४.२०२२

तपशील

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक

(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

(कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर)

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. क्लेमेन्ट

डिकन्हा हे फ्लॅट क्र.जी-८. मोरोक्कन कोहौसोलि सीटीएस क्र.१६२७बी, एस.क्र.१६९(भाग), रॉयल पाम्स, आरे रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६५ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) या जागेचे एकमेव मालक होते, यांचे कॅनडा येथे दिनांक १५.०७.२०१९ रोजी निधन झाले, त्यांनी सदर फ्लॅटबाबत त्यांचे १००% शेअर्सकरित कोणतेही वारसदार नेमले नव्हते. जर कोणा व्यक्तीस/ संघटनेस सदर फ्लॅटमधील १००% शेअर्सबाबत कोणत्याही स्वरुपाचा आक्षेप किंवा दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजी पुराव्यांच्या प्रतींसह त्यांचे दावा/आक्षेप खालील स्वाक्षरीकर्ताकडे सदर सचना प्रकाशन तारखेपासन १५ दिवसांच्या कालावधीत कळवावेत. अन्यथ अशा व्यक्तींचे आक्षेप/दावा त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल. जर कोणा व्यक्तीकडे आक्षेप किंवा दावा असल्यास त्यांनी खाली नमुद केलेल्या पत्त्यावर कळवावे.

आज दिनांकीत १५ एप्रिल, २०२२ ॲक्मे कन्सल्टन्सी सर्विसेस

प्राधिकृत स्वाक्षरीकृत पत्ता: प्लॉट क्र.ए २३/९१, समर्थ सदन सिद्धार्थ नगर, गोरेगाव (प.)

PUBLIC NOTICE.

All take notice that my client Mr. Javesl J. Kakkad has misplaced the original copy of the Agreement for Sale dated 16 12-2006 in respect of his Room No. 243 Building No.25, Mahavir Nagar Sarvodaya CHS Ltd, Code No.35, MHB Colony, Ekta Nagar, Mahavir Nagai Dahanukar Wadi, Kandivali West Mumbai – 400 067, at the instance of the Jana Seva Sahakari Bank (Borivali) Ltd. Charkop Branch, Mumbai 400067, while availing the credit facilities. If anyone finds the aforesaid original documents, is numbly requested to contact my client Jayesh J. Kakkad on his Mobile No. 9920872872 to make it available to him as soon as possible / within 14 days of oublication of this notice.

Deven M. Gopani, (Advocate, Bombay High Court, Date: 14.04.2022, Place: Mumbai

CORRIGENDUM

This is inform you General Public Ad Published in Mumbai Lakshdeep Marathi Newspaper page No. 5 and Active Times English Newspaper on page No. 5 **dated 19/03/2022** share certificate lo. should be read as 28 instead of 38 whic vas held by **Mr. Arun R. Shinde** bearing Flat lo. B-24 in Society of M/s. Shashank Srishti Co-p. Hsg. Society Ltd. having address at Bldg. lo. SB/132, Sector II, Srishti Complex, Mira Road (East). Thane 401107. The said ad of Advocate Manohar Mhaskar. D-604 RNA Courtyard, Opp. P V Doshi Hospital, Mira Road ast, Thane – 401107. Other Matter remains

is certificate No. 28 instead of 38. Dated this 15th Day of April. 2022 ADVOCATE MANOHAR MHASKAF Office : D/604, RNA Courtyard, ir. Babasaheb Ambedkar Road, Opp. P V Doshi

Hospital, Mira Road (E), Thane - 401 107

नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल२७१०९एमएच१९६२पीएलसी२६५९५९

नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१.

द्र.:+९१-२२-६१३३४४00 **फॅक्स:+९१-२२-२३**0२४५५0

वेबसाईट: www.nsil.net.in, ई-मेल: investors.nsil@lodhagroup.com

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

१४०३.७८

१४०३.७८

१०२६.९८

१०२६.९८

2000.00

39.03.22 39.92.29 39.03.29

लेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत लेखापरिक्षीत

882.32

३७४.२६

३७४.२६

२८६.४५

2000.00

१.४३

९३६.६९

935.59

६६७.१९

६६७.१९

2000.00

3.38

So correct share certificate No. should be read

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस सचना देण्यात येत आहे की. माझे अशील

मजला, क्षेत्रफळ ५६० चौ.फु. कार्पेट, चांदिवाला अपार्टमेंट र विंग, डीएक्सएल समोर, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेर्र (पूर्व), मुंबई-४०००५९ या जागेच्या कायटेशीर मालव निधन झाले. जे उपरोक्त सदर फ्लॅटचे माझे अशिलासह संयत्त गलक होते. **स्वर्गीय श्री. स्कारिया जोसेफ** यांच्या पश्च दोन कायदेशीर वारसदार अर्थात **श्रीमती मरियम्मा स्कारि**य जोसेफ (पत्नी) आणि श्री. टिट्टी स्कारिया जोसे (मुलगा) आहेत. आता माझे अशील सदर फ्लॅट बँकेकर ारण ठेवू इच्छित आहेत. जर कोणा व्यक्तीस सर म्लॅटबाबत कोणताही आक्षेप, दावा, अधिभार असल्या त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **०७ दिवसांच्य** आत खालील स्वाक्षरीकर्ताकडे सत्य पुराव्यांच्या प्रतींसह -----लेखी स्वरुपात कळवावे अन्यथा कोणताही दावा विचाराः

दिनांक: १५.०४.२०२२ संतोष डी. तिवारी (वकील उच्च न्यायालय ८ मातापमार यारव चाल शोधना दमारतीजवल ...) जिजामाता मार्ग, पंप हाऊस, अंधेरी (पुर्व), मुंबई–४०००९३

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे कळविण्यात येते की. गांव मौजे ोल्हार . तालका वसई . जिल्हा पालघर . येथील सर्व्हे नं. २१४. हिस्सा नं. १/८. क्षेत्र ५.०२.०० आर.चौ.मी.. अशी मिळकत माझे अशिल श्री हिमेश रमेश दाधिया व श्री. रमेश जयलाल दाधिया यांच्या मालको कब्जा वहिवाटीची आहे. सदर मिळकतीत बांधकाम करण्याची परवानर्ग मिळणेकामी माझे अशिलांनी वसई-विरार शह महानगरपालिका कार्यालयात अर्ज केलेला आहे सदर बाबत कोणत्याही व्यक्तीची वा संस्थेच ४ दिवसांच्या आत योग्य त्या कागदपत्रकांसह नेखी पुराव्यानिशी पत्ता. ऑफिस नं. २४४ रेलायबेल बिल्डींग, चंदन नाका, आचोळे रोड नालासोपारा (पुर्व), जि. पालघर, या पत्यावर

सही/ ॲड. आशिष जे. मिश्रा

जाहीर नोटिस सर्व संबंधितांना या जाहीर सूचनाद्वारे कळविण्यात येते की आमचे अशील **श्रीमती. ज्योती प्रभाकर आंब्रे** रा. रूग

i.१०१, राहल (SRA) को.ऑ.हो.सो.लि., भंडारवाड पी.जी. मार्ग, मालांड (प) मुंबई ४०० ०६४ येथील रहिवार असून, **सदनिका क्र.१०१, पहिला मजला, क्षेत्रफ**ब २६९ चौ. फुट राहुल (SRA) को.ऑ.हौ.सो.लि. सिटीएस नं.३३९, पार्ट, ३४० आणि ३४३ मौजे **मालाड (प) मुंबई ४०० ०६४** सदर सदनिकेचे मालव **कै. प्रभाकर सीताराम आंब्रे** (आमच्या आशीलांचे पती द्यांचा **दिनांक १८.०८.२००६** रोजी मृत्यू झाला आहे . यांच्या मृत्यु पश्चात **श्रीमती मंदाकिनी सीताराम आंब्रे** (आई), श्री. भूपेंद्र प्रभाकर आंब्रे (मुलगा), सौ. दिपाली राकेश शेट्टेयार (मुलगी), श्री. कैलाश प्रभाकर आंब्रे **(मुलगा)** व आमचे अशिल असे एकूण ५ जण कायदेशी वारस असून इतर अन्य कोणीही वारस नाही. वरील नमूव वारस **के. प्रभाकर सीताराम आंब्रे** यांच्या नावे असलेल जमवर आपले कायदेशीर हक्क व हितसंबंध प्रस्थाप<u>ि</u> करू इच्छितात

तसेच सदनिका क्र.१०१ राहुल (SRA) को. ऑ. हं हो. लि. यांच्या तर्फे कै. प्रभाकर सीताराम आंब्रे यां-एयात आलेले **अलोटमेंट लेटरची मूळ प्रत आम** अशिल यांच्या कडून गहाळ झाले आहे व त्याबाबतर्च तक्रार मालाड पोलीस ठाणे मुंबई येथे आमचे अशिलांर्न दिली आहे.

सदर अलोटमेंट लेटरची मूळ प्रत कोणाला सापडल्य तसेचसदर सदनिके संबंधी व सदरच्या सदनिकेच **अलोटमेंट लेटरच्या मूळ प्रति संबंधी** कोणत्याही व्यक्तीची गरसाची हरकत अथवा हक्क किंवा हितसंबंध असल्या ऱ्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **१४ दिवसांच्या आ**र लेखी पुराव्यासह हरकत खालील पत्यावर व्यक्तीश कळवावो. जर मुदती मध्ये कुणाचीही हरकत नसल्या आमचे अशिलांना सदर सदिनके वर आपले कायमस्वरू नालकी हक्क प्रस्थापित करण्यास कोणताही अडथब असणार नाही असे गृहीत धरण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी जाणार नाही.

वकील - श्री. महेश विजय भोसले शॉप नं. १३, अमिपार्क ए-१ बिल्डींग, शिवसेना शाखे जवळ, एस. टी. डेपो समोर, अमिपार्क नालासोपारा (प.), ता. वसई, जि. पालघर - ४०१२०३ नांक : १५/०४/२०२२ मो. क्र. - ८४०८८६०४६

(रु.लाखात)

38.03.28

लेखापरिक्षीत

१५७५.०४

१५७५.0४

११०५.३२

११०५.३२

2000.00

१९१५४.२

सही/

स्मिता घाग

मंडळाच्या वतीने व करीता

डीआयएन:०२४४७३६२

नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेडकरिता

संपलेले वर्ष

38.03.22

लेखापरिक्षीत

४४८४.९७

३३९१.५0

३३९१.५0

२४६०.८२

2860.62

2000.00

२१६१५.१०

PUBLIC NOTICE **FOR LOSS OF SHARE CERTIFICATE**

Notice is hereby given that 05 shares bearing Distinctive Nos. 111 to 115 (both inclusive) vide Certificate No.23 fully paid shares of Rs.50/- each, issued in the name of Smt. Rashmi Ramakant Gurav, issued by Mitrakul Co-operative Housing Society Ltd. having its registered office at CTS No. 4B Ram Nagar, Borivali (West), Mumbai – 400 092, in respect of Flat No.2A/7, are lost / misplaced & not traceable and if anyone find the same please handover to Flat No. C-803, Clarion, Vasant Marvel Complex, Near Magathane Telephone Exchange, Off. W.E. Highway, Borivali East, Mumbai – 400 066 and that an application for issuance of Duplicate Share Certificate would be made to the said society, to whom claims/ objections, if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 15 days from the publication of this Notice from the publication of this Notice. If no claims/objections within the shall be free to issue Duplicate

provided in Bye-laws of the society. Place : Mumbai Date: 15.04.2022 Mr. Bharat Gurav Advocate, High Court, Bombay

Share Certificate in such manner as

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील भावेश **नरोत्तम पटेल** यांनी डी एन. नगर श्री गणेश कपा को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, डी.एन. नगर जे.पी. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, इमारत क्र.१३, फ्लॅट क्र.५०५, ३रा मजला या फ्लॅटचे हरवलेल मुळ करारनामा किंवा वाटपपत्राबाबत आक्षेप मागविण्यार मगनभाई पटेल हे सदर फ्लॅटचे मालक आहेत आणि त्यांच्याकडे सदस्यत्व नोंद क्र.४४, दिनांक २४.०१.२०१२ रोजी सोसायटीचे सामायिक शिक्काअंतर्गत देण्यात आलेले अनुक्रमांक १८६ ते १९० (दोर्न्ह समाविष्ट) धारक सरासरी रु.२५०/– (रुपये दोनशे पन्नास फक्त) असलेले रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकीच भागप्रमाणपत्र क्र.३५ चे ५ (पाच) शेअर्स आहेत, दिनांक २५.०२.२००४ च्या श्री. नरोत्तम मगनभाई पटेल यांचे निधनानंतर आणि दिनांक १६.०६.२०१३ रोजी श्रीमर्त निर्मला नरोत्तम पटेल यांचे निधनानंतर वर नमुद मालमत्ते कायदेशीर वारसदार भावेश नरोत्तम पटेल आहेत. यापुढे माझे अशिलांनी घोषित केले आहे की. स्वर्गीय नरोत्तर मगनभाई पटेल यांनी सदर फ्लॅट श्री. विल्यम इन लोबो यांच्याकडून दिनांक १०.११.१९८२ रोजी खरेदी केला आणि संबंधित पाधिकरणादारे वितरीत मठ करारनामा/वाटपपत्र सापडलेले नाही आणि ते हरवले आहेत असे समजले गेले. जर कोणा व्यक्तीस सद गालमत्ता व भागावर बक्षीस, सामंजस्य करार, विक्री वहिवाट, तारण, ताबा इत्यादी स्वरुपात कोणत्यार्ह प्रकारे दावा, आक्षेप, हित असल्यास त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप सदर सूचन प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. अन्यथा उपरोक्त कालावधी कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की. सदर मालमत्तेवर कोणताही दावेदार नाही.

ठिकाण: मुंबई दिनांक: १५.०४.२०२ सही/- डी. पी. राठोड (वकील उच्च न्यायालय) दुकान क्र.२४, अल्का विहार हॉटेल समोर, जुने न्युईर सिनेमा कंम्पाऊंड, एस.व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे कळविण्यात येते की. गांव मौजे पेल्हार, तालका वसई, जिल्हा पालघर, येथील सर्व्हे नं. २१४/१/५, क्षेत्र. ४.०९.०० आर.चौ.मी. २१४/२/२ क्षेत्र ० ५१ ०० आर चौ मी आणि सर्व्हे नं. २१५/६/३, क्षेत्र. ०.४२.०० आर.चौ.मी. एकण क्षेत्र ५.०२.०० आर.चौ.मी., अशी मिळकत माझे अशिल श्री योगेश रमेश दाधिया व श्री भावेश रमेश दाधिया यांच्या मालकी कब्ज वहिवाटीची आहे. सदर मिळकतीत बांधकाम करण्याची परवासगी मिळणेकामी माद्ये अशिलांसी वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यालयात अर्ज केलेला आहे. सदर बाबत कोणत्याई व्यक्तीची वा संस्थेची कोणत्याही प्रकारची तकार वा हरकत असल्यास १४ दिवसांच्या आत योग्य त्या कागदपत्रकांसह, लेखी पराव्यानिशी पत्ता ऑफिस नं. २४४, रिलायबल बिल्डींग, चंदन नाका. आचोळे रोड, नालासोपारा (पुर्व), जि. पालघर या पत्यावर कळवावे

ॲड. आशिष जे. मिश्रा

PUBLIC NOTICE

Abdul Majid Khan & (2) Mr. Muzamm Mohammed Sayeed Khan both legal heirs o Mr. Abdul Majid Khan the Owner/s of the property situated at C.S. No. 563 of Malaba Cumballa Hill Division more particularl escribed in the schedule hereunder which is held by them and they have decided to sel the said scheduled property to me i.e. M Shah Faisal Mohammed Eshaq Vadgama Therefore any person(s) having any claim respect of the said scheduled property or pa hereof by way of sale, exchange, mortgage charge, gift, maintenance, inheritance possession, lease, tenancy, sub-tenancy, lie cense, hypothecation, transfer of little o beneficial interest under any trust right of prescription under any agreement or othe disposition or under any decree, order of otherwise claiming howsoever, are hereb requested to make the same known in writing together with supporting documents to th undersigned at my office at 6, Club Road Ground Floor Office, Vadgama House Mumbai Central E. Mumbai – 400 008. with the period of 14 days (both days inclusive of the publication hereof failing to which th claim of such person(s) will deemed to have been waived and/or abandoned.

SCHEDULE All that piece or parcel of land or ground of L.T.A. Tenure land together with th hereditaments and premises standing thereor area admeasuring 279.61 Sq. Yards equivalent to 233.79 Sq.Mtrs there situated on and bearing C.S. No. 563 of Malabar Cumballa Hill Division together with th building standing thereon and assessed under "D" Ward No. 291(1A), 2918(1BB 2918(1B), Street No. 5AA, 5AB situate lying and being at Gowalia Tank Road, Mumba and within the Limits of Greater Mumbai i the District and registration Sub - district of

Place: Mumbai Date: 15/04/2022 For and on behalf of Mr. Shah Faisal M.E. Vadgam +91 7045187470

श्री. आनंदकुमार वस्तीमल गेमावत हे फ्लॅट क्र.बी-४२, ४था मजला, बी विंग टागोर पार्क म्हणून ज्ञात इमारत, टागोर पार्क को-ऑप.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात सोसायटी, एस.व्ही. रोड, मालाड (प.) मुंबई-४०००६४, या जागेबाबत सदस्य आहेत यामधील सदर सदस्य श्री. आनंदकुमार वस्तीमल गेमावत यांचे ३०.११.२०२१ रोजी निधन झाले

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे (सदर **फ्लॅट क्र.बी**-४२ मधील) सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१० दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशौ कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल.

दिनांक: १३.०४.२०२२ टागोर पार्क को-ऑ.हौ.सो.लि.च्या वतीने व करिता ॲडव्होकेट मोनल कोठारी

advsonalkothari12@gmail.com

जाहीर सूचना

श्री. आनंदकुमार वस्तीमल गेमावत हे श्री. प्रफुल वस्तीमल गेमावत यांच्यासह फ्लॅट क्र.बी-५०७ बाबत संयुक्त सदस्य आहेत आणि श्री. आनंदकुमार वस्तीमल गेमावत हे श्रीमती लिलता आनंदकुमार गेमावत यांच्यासह फ्लॅट क्र.बी-५०८ बाबत संयुक्त सदस्य आहेत, दोन्ही फ्लॅट पत्ता: शंकर पार्क इमारत, शंकर पार्क को-ऑ.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात सोसायटी, शंकर लेन, आदर्श कंपाऊंड, मालाड (प.) मुंबई-४०००६४, यामधील सदर संयुक्त सदस्य श्री. आनंदकुमार वस्तीमल गेमावत यांचे ३०.११.२०२१ रोजी निधन

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे (सदर **फ्लॅट क्र.बी-**५०७ व बी-५०८ मधील त्यांचे ५०% अविभाजीत शेअरच्या मर्यादेत) सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १० **दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दय्यम गगप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल.

दिनांक: १३.०४.२०२२ शंकर पार्क को-ऑ.हौ.सो.लि.च्या वतीने व करिता १, लि-मिडास, रामचंद्र लेन, मालाड (प.), मुंबई-४०००६४.

advsonalkothari12@gmail.com

जाहीर नोटीस

तमाम जनतेस या जाहीर नोटीसद्वारे सुचित करण्यात येते की, खालील वर्णनाच्या जमिनिची मिळकत श्री. सखाराम महादेव जाधव यांचे मालकीची होती, सदरहु मिळकतीबाबत त्यांनी त्यांचे हयातीत त्यांचा मुलगा श्री. कैलास सखाराम जाधव व मुली सौ. अंजली जगन्नाथ र्शिदे, पद्मा मधुकर भाकरे व सौ. स्मिता दिलीप गायकवाड यांची मान्यता घेऊन दिनांक 8-7–2013 रोजीच्या दस्त क्रमांक 8254–2013 अन्वये नोंदणीकृत विकास करारा अंतर्गत सदरहु मिळकत मे. केंदाळे डेव्हलपर्स पुर्वीचे नाव मे. मॅगसन डेव्हलपर्स यांना विकसित करण्याकरीता दिली.श्री. सखाराम महादेव जाधव यांनी त्यांचे हयातीत सदरहु मिळकतीबाबत, दिनांक 12-7-2018 रोजी संपादित केलेले मृत्युपत्र दिनांक 13-7-|2018 रोजी दस्त क्रमांक हवल 23 /10859 / 2018 अंतर्गत श्री. कैलास सखाराम जाधव व श्री. सागर कैलास जाधव यांचे लाभात नोंदणीकृत केले होते, श्री. सखाराम महादेव जाधव यांचे निधन 10–8–2020 रोजी झाल्यानंतर श्री. कैलास सखाराम जाधव व श्री. सागर कैलास जाधव यांचे नावाची नोंद कब्जेदार सदरी मृत्युपत्राच्या अनुषंगाने दिनांक 5–5– 2021 रोजीच्या फेरफार क्रमांक 4467 अन्वये नोंदविण्यात आली. तदनंतर दिनांक 8–7– 2013 रोजीच्या दस्त क्रमांक 8254–2013 अन्वये नोंदणीकृत विकास कराराचा 46 टक्ने वास्तुरूपी मोबदल्या पोटीच्या सदनिका मे. केंदाळे डेव्हलपर्स पुर्वीचे नाव मे. मॅगसन डेव्हलपर्स यांनी दिनांक 5-5-2021 रोजीच्या नोंदणी क्रमांक 3461-2021 अन्वये नोंदविण्यात आलेल्या पुरवणी करारा मार्फत श्री. कैलास सखाराम जाधव व श्री. सागर कैलास जाधव यांचे लाभात मोबदल्याच्या सदनिका अलॉट केलेल्या आहेत. तरी सदर मिळकत अथवा त्यावरील अलॉट करण्यात आलेल्या सदनिका विकत देणे अथवा गहाण ठेवणे संदर्भात कोणत्याही व्यक्ती, संस्था, बँक इत्यादी यांना गहाण, दान, बक्षीस, किंवा लीन किंवा इतर कोणताही बोजा किंवा इतर वारस हक्क, अधिकार असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत खाली दिलेल्या पत्त्यावर योग्य त्या पुराव्यानिशी संपर्क साधावा व लेखी हरकत नोंदवावी. मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास आमचे अशिल निम्न उल्लेखीत मिळकती बाबत हरकत नाही असे ग्राह्य धरले जाईल याची नोंद घ्यावी.

<u>मिळकतीचे परिशिष्ट</u> – मौजे बेलवली, ता. अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील सर्व्हे क्रमांक 69 हि क्रमांक 1 क्षेत्र 14,669.83 चौ.मी. आणि सर्व्हे क्रमांक 69 हि. क्रमांक 2/1 क्षेत्र 18,008.51 चौ.मी. पैकी 8400 चौ.मी. व त्यावरील अलॉट केलेल्या सदनिकांची मिळकत

201– बी, दुसरा मजला, सावंत प्राझा, वकील सौ. श्रृती सचिन मलबारी को. ऑ. हौ. सो. लि., बेलवली रोड, बदलापूर (प).

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

नमुना क्र.आयएनसी–२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात सूचना

केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात आणि

मे. इकोशन्ट टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, (सीआयएन:यु७२३००एमएच२०१३पीटीसी२४१३०५), यांचे नोंदणीकृत कार्यालय: ६०२, बी विंग, रहेजा रिफ्लेक्शन, बर्लिंगटन कोर्ट, ठाकूर गाव, बोरिवली (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००६६, भारत. ...याचिकाकर्ता/अर्जदार कंपनी

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **१३ एप्रिल, २०२२** रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून उत्तर प्रदेश राज्यात** स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ[°] असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षोप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून **एमसीए-२१ पोर्टल** ww.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक पश्चिम क्षेत्र यांचा पत्ता-एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत याचिकाकर्ता कंपनीला त्यांच्या खाली नमुद नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

६०२, बी विंग, रहेजा रिफ्लेक्शन, बर्लिंगटन कोर्ट, ठाकूर गाव, बोरिवली (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-

अर्जदारांच्या वतीने व करिता मंडळाच्या आदेशान्वये इकोशन्ट टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट प्रायव्हेट लिमिटेड

दिनांक: १३.०४.२०२२ ठिकाण: मुंबई

निशा गोयंका संचालिका डीआयएन:0५१००३४१

जाहीर सूचना

. येथे सूचना देण्यात येत आहे की, सेठ जहांगीरजी नुसेरवानजी वाडिया दारेमेहेर धर्मशाळा ट्रस्ट, मुंबई (न्यास) चे विश्वस्तांनी जमीन सर्व्हे क्र.२४७१, टेनामेन्ट क्र.डीबीबी-१9-898-0-008, पारसीवाड, गोपीपुरा, वॉर्ड क्र.८, स्रत, क्षेत्रफळ ५०१.६७ चौ.मी. तत्सम ६०० चौ.यार्डस् आणि खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेल्या मालमत्तेचे जसे आहे जेथे आहे (मालमत्ता) या तत्त्वावर मालकीत्वावर खरेदी करण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत.

. निविदा नमुना व नियोजित विक्रीच्या इतर नियम व अटी न्यासाच्या कार्यालयातून खालील नमुद केलेल्या पत्त्यावर रु.१०००/- जमा केल्यावर आठवड्याच्या दिवसात अर्थात सोमवार ते शुक्रवार (बँक रजा वगळून) स.१०.०० ते दु.४.०० दरम्यान प्राप्त करता येतील.

.मालमत्तेचे निरीक्षण सुरत येथे दिनांक २१ व २२ एप्रिल, २०२२ रोजी दु.१२.०० ते दु.४.०० दरम्यान ठेवले जाईल. इच्छुक बोलिदारांनी कृपया संपर्क श्री. रोहिन्टन मेहता यांना ७८७४०८०८२८ किंवा ९२२३३९५२५५ वर निरीक्षणाकरिता संपर्क करावा. सर्व प्रस्ताव मोहोरबंद लिफाफ्यावर सुरत मालमत्तेच्या खरेदीकरिता प्रस्ताव असे चिन्हांकीत करुन सेठ जहांगीरजी नुसेरवानजी वाडिया दारेमेहेर धर्मशाळा ट्रस्ट यांच्या नावे रु.१०,००,०००/- (रुपये दहा लाख फक्त) रकमेकरिता कोणतेही राष्ट्रीयकृत बँकेचे धनाकर्षासह खाली दिलेल्या पत्त्यावर न्यासाच्या कार्यालयात

सादर करावेत. प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ दिनांक २९ एप्रिल

२०२२ रोजी दु.१.००वा. पर्यंत आहे आणि त्याच दिवशी अर्थात २९ एप्रिल

२०२२ रोजी द.इ.००वा. प्रस्ताव समाविष्ट मोहोरबंद लिफाफे न्यासाच्या कार्यालयात

उघडले जातील, ज्यावेळी प्रस्तावकर्त्यांना त्यांची इच्छा असल्यास उपस्थित राहन उच्च प्रस्ताव मांडण्याची संधी दिली जाईल. ८.आरक्षित मुल्य रु.४,३५,००,०००/- (रुपये चार कोटी पस्तीस लाख फक्त)

.रिट पिटीशन क्र.२००९/२०१८ मधील मुंबई उच्च न्यायालयाद्वारे पारित दिनांक एप्रिल, २०२२ रोजीचे आदेशानुसार यशस्वी बोलिदाराने न्यासाकडे यशस्वी बोलिदार म्हणून अशा बोलिदारांची घोषणा झाल्यापासून १५ दिवसांच्या कालावधीत यशस्वी बोलिदाराद्वारे प्रस्तावित अंतिम खरेदी किंमतीचा भाग म्हणून परवीझ लॅण्ड डेव्हलपर्स प्रा.लि. यांना थेट रक्कम रु.२,०७,५०,०००/- जमा करावी उर्वरित रक्कम न्यासाकडे जमा करावी.

. उच्च किंवा अन्य इतर प्रस्ताव स्विकारण्याचे बंधन विश्वस्तांकडे असणार नाही आणि कोणतेही कारण न दर्शविता प्रस्तावकर्त्यांनी दिलेले प्रस्ताव स्विकारणे किंवा नाकारण्याचा अधिकार त्यांच्याकडे असेल.

७.सद्र विक्री ही धर्मादाय आयुक्त, बृहन्मुंबई, महाराष्ट्र यांच्या मान्यतेवर अवलंबून असेल.

वर संदर्भीत अनुसुची

गोपीपुरा, सुरत येथे असलेले परिसर, टेनामेन्टस् व जागेसह जमीन किंवा मैदानाचे सर्व भाग व खंड, सेठ जहांगीरजी नुसेरवानजी वाडिया दारेमेहेर धर्मशाळा म्हणून ज्ञात, वॉर्ड क्र.८, शहर सर्व्हे क्र.२४७१, क्षेत्रफळ ५०१.६७ चौ.मी. तत्सम ६०० चौ.यार्डस्

किंवा सरासरी आणि चतुसिमा खालीलप्रमाणे: पुर्वेस वा त्या दिशेने : मालमत्ता सर्व्हे क्र.२४७०; पश्चिमेस वा त्या दिशेने : २० फीट रुंद रस्ता; : २० फीट रुंद रस्ता; उत्तरेस वा त्या दिशेने

दक्षिणेस वा त्या दिशेने : ३० फीट रुंद रस्ता. आज दिनांकीत १५ एप्रिल, २०२२

भागीदार वाडिया घन्डी ॲण्ड कं द्वारा सेठ जहांगीरजी नुसेरवानजी वाडिया दारेमेहेर धर्मशाळा ट्रस्ट एन.एम. वाडिया चॅरिटीज, १ला मजला, एन.एम. वाडिया इमारत,

१२३, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई-४००००१

जाहीर नोटीस

नहाराष्ट्र राज्य बिगर कषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मंब (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौिसेंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड पूर्व मुंबई-४०००८१.

जय भोलेनाथ को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड पत्ता : प्लॉट नं. ७६, आनंदगढ, पार्क साईट, विक्रोळी (पश्चिम), मुंबई- ४०० ०७९.

.... अर्जदार

अर्ज दाखल दिनांक जाब देणाऱ्याचे नाव दावा क्रमांक दावा खकम जाब १२.०२.२०२२ १३२,८५८.८ १२.०२.२०२२ ३९,९११.00 श्री. मूलचंद रामशिरोमणी यादव १२.०२.२०२२ 68,EC3.00 १२.०२.२०२२ ७५८ ७४,६८३.०० १२.०२.२०२२ ७४,६८३.०० श्रीम. निर्मलादेवी दुर्गेशचंद दुबे १२.०२.२०२२ १९४,२३५.०० ७ श्री. हरिशचंद मथुराप्रसाद यादव १२.०२.२०२२ १९४,२३५.०० ८ श्री. राजेन्द्र ननकु सिंह १२.०२.२०२२ १९४,२३५.०० १२.०२.२०२२ १० श्री. सुहास शांताराम कडू १२.०२.२०२२ १६७.३४७.० ११ श्री. रमेश श्यामबली प्रजापती १२.०२.२०२२ ११५.४७७.० १२ |श्री. अर्जुन कल्पनाथ पाल १२.०२.२०२२ ११५,४७७.० १२.०२.२०२२ १०१.६७७.० १२.०२.२०२२ १०१,६७७.० श्री. विक्रमादित्य वैजनाथ शर्मा १२.०२.२०२२ ६१,७४३.०० १६ श्री. अजयकुमार बंसराज पाण्डेय १२.०२.२०२२ ६८,०६४.०० १२.०२.२०२२ €८,0€8.00 १८ श्री. रणजीतवहादुर नरसिंहबहादुर सिंह १२.०२.२०२२ ७६८ ६८,०६४.०० १९ |श्री. मो. हसन आमिर शेख १२.०२.२०२२ ६६.३६६.०० २० श्री. किशोरकुमार छोटूभाई राठोर १२.०२.२०२२

सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्या आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक २२/०४/२०२२ रोजी** दपारी २:०० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे.

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. ही नोटीस आज दिनांक ०१/०४/२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

सनथनगर इटरप्रायझेस लिमिटेड

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अद्र डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक

वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.nsil.net.in वेबसाईटवर आणि

सीआयएन:एल९९९९९एमएच१९४७पीएलसी२५२७६८ नोंदणीकृत कार्यालयः ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. द्र.:९१-२२-६१३३४४००, फॅक्स:९१-२२-२३०२४४२०, वेबसाईट: www.sanathnagar.in, ई-मेल: investors.SEL@lodhagroup.com

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

| 3.77 | संपलेली तिमाही ३१.१२.२१ | | संपलेले | (रु.लाखात) ने वर्ष |
|-----------|----------------------------|--|--|---|
| 3.77 | | | संपलेल | ने वर्ष |
| | 20 02 20 | | संपलेले वर्ष | |
| रिक्षीत । | ३८.८२.२८ अलेखापरिक्षीत | ३१.०३.२१ लेखापरिक्षीत | ३१.०३.२२ लेखापरिक्षीत | ३१.०३.२१ लेखापरिक्षीत |
| - | 0.40 | ₹8.0১ | ०.७२ | ८०.९५ |
| .१४) | (११.५७) | ३२.७५ | (३६.१८) | १८.९४ |
| .१४) | (११.५७) | ३२.७५ | (३६.१८) | १८.९४ |
| .१४) | (११.५७) | ३१.८२ | (३६.१८) | १८.०१ |
| . १४) | (११.५७) | ३ १.८२ | (३६.१८) | 96.09 |
| .00 | ३१५.00 | ३१५.00 | ३१५.00 | ३१५.00 |
| | | | (१४८५.५५) | (१४४९.३७) |
| | | | | |
| | .88) | .१४) (११.५७) . १ ४) (११.५७) | .१४) (११.५७) ३१.८२ .१४) (११.५७) ३१.८२ | .१४) (११.५७) ३१.८२ (३६.१८) .१४) (११.५७) ३१.८२ (३६.१८) .00 ३१५.00 ३१५.00 |

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपुर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.sanathnagar.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> सही/ संज्योत रांगणेक

सनथनगर इंटरप्राईजेस लिमिटेडकरीत

संचालव (डीआयएन:०७१२८९९२)